HINDUSTAN APPLIANCES LIMITED

Reg. Off.: 1301, 13th Floor, Peninsula Business Park, Tower B, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400013. Email Id: info.roc7412@gmail.com
Tel. No. 022 -30036565 | Website: www.hindustan-appliances.in

CIN: L18101MH1984PLC034857

Date: 07.09.2022

To, Corporate Relationship Department, BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001.

Stock Code - BSE Code No. 531918

<u>Sub: Newspaper Advertisement regarding Notice of 38th Annual General Meeting, Remote E-Voting & Book Closure.</u>

Dear Sir,

Pursuant to Regulation 30 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time, the Company had given instructions to the following newspapers for publishing newspaper advertisement on 07.09.2022, with respect to completion of dispatch of 38th Annual General Meeting, Remote E-Voting &Book Closure on 06.09.2022.

- 1. Free Press Journal
- 2. Navshakti

Kindly acknowledge the receipt of the same.

Thanking You, Yours Faithfully, For HINDUSTAN APPLIANCES LIMITED

KALPESH RAMESHCHANDRA SHAH MANAGING DIRECTOR DIN: 00294115

Encl: as above

Fullerton India Credit Company Limited

and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 read with proviso to rule 8 and 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable properties mortgaged/charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of Fullerton India Credit Company Limited/Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" on 27.09.2022 at 11:00 am to 01:00 pm (with unlimited extensions of 5 minute each), for recovery of Rs. 10,51,56,683. (Rupees Ten Crore Fifty-One Lakhs Fifty-Six Thousand Six Hundred and Eighty-Three Only) as on 17.08.2016 and further interest and other expenses thereon till the date of realization, due to Fullerton India Credit Company Limited/Secured Creditor from the Borrowers and Guarantor(s) namely 1) M/S. Tornado Motors Private Limited 2) Mr. **Jitendrasingh Chadha 3) M/S. Torrid Motors 4) Mrs. Amarpreet Kaur Chadha** in furtherance to the judgment of Full Bench of Bombay High Court in the Writ Petition No. 2935 of 2018 along with 12 connected matters wherein the Hon'ble High Court has unanimously upheld absolute priority given to the secured creditor over mortgaged property. In view of the same, the present auction notice has been issued.

The reserve price will be Rs. 7,25,00,000/- (Rupees Seven Crore Twenty-Five Lakhs Only) and the Earnest Money Deposit (EMD) will be Rs. 72.50.000/- (Rupees Seven-Two Lakh Fifty Thousand Only). The last date of EMD deposit is 26.09.2022. Description of Immovable Property: All the part and parcel of built up property bearing

No. 12 C Censed Apts Union park, Pali Hills Road, Khar West, Mumbai, 400052. or detailed terms and conditions of the sale, please Contact 1) Mr. Ankit Singh Rathore -

+919711922779 2) Mr. Ashok Kumar Manda- +919892294841 Or refer to the line provided in Fullerton India Credit Company Limited/Secured Creditor's website www.fullertonindia.com

Fullerton India Credit Company Limited



Thane Municipal Corporation, Thane

Medical College & Chhatrapati Shivaji Maharaj Hospital, invite 'E' Tenders for following Subiect.Online E-Tender for of Various Reagent for the use of Pathology, Microbiology & Boold Bank Department. The eadvertised bearing tender notice was TMC/PRO/DEAN/460/22-23 Dt. 11/8/2022. The said tender is being given First Extention to make more competition between the tenderers. Detailed Tender's Notice & Tender Forms will be available on Thane Municipal Corporation's website. https://mahatenders.gov.in. from dt.07.09.22 to. 20.09.22 up to 16.00 pm. Tender will be accepted on or before dt. 20.09.22 upto 16.30 pm as per E-Tendering procedure. Tender will be open on dt. 23.09.22 dt. at 16.00 pm or any other day with prior intimation. Thane Municipal Corporation reserves the right to accept or reject any or all tenders without giving reasons there of.

Dean

pls visit our official web-site Rajiv Gandhi Medical College www.thanecity.gov.in Chhatrapati Shivaji Maharaj Hospital

Regd. Office: 912, Embassy Centre, Jamnalal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai 400 021 CIN: L52100MH1985PLC037767 Tel.: 91+22-2288 6100 info@utique.in / www.utique.in

AND E-VOTING INSTRUCTIONS

mited ("the Company") will be held on Wednesday, September 28, 2022 at 2:00 p.m nrough Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM") in compliance wit ne applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules mad hereunder and the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 201 the Listing Regulations") read with the General Circular Nos.14/2020, 17/2020, 20/2020 02/2021, 02/2022 dated Ápril 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, May 5, 2022 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No.SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, Circula No.SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and Circula No.SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 issued by Securities exchange Board of India ("SEBI Circulars") to transact the business as set out in the AGN lotice, without the physical presence of the Members at a common venue.

Pursuant to Section 101 of the Act read with Rule 18 of the Companies (Management dministration) Rules, 2014, Regulation 36 of the Listing Regulations, the Secretaria Standard on General Meetings (SS-2) and in compliance with the MCA Circulars and SEB Circulars, the Notice of AGM along with the 36" Annual Report for the financial year 2021-2022 have been sent on September 5, 2022 by email to those Members whose enal addresses are registered with the Company/Depositories. The requirements of sending hysical copy of the Notice of the AGM and Annual Report to the Members have bee dispensed with vide MCA Circulars and SEBI Circulars. Members are hereby informed that the said Annual Report including AGM Notice is also available on the Company's websi

Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management Administration) Rules, 2014, Regulation 44 of the Listing Regulations and SS-2, the Company is providing its Members the e-Voting facility to cast their votes on all the resolutions set out in the AGM Notice by using an electronic voting system from a place other than the enue of the AGM (remote e-Voting). The Company will also provide a facility of e-Voting to lembers during the AGM, who have not cast their vote by remote e-Voting. The Company has made arrangement with Central Depository Services (India) Limited ("CDSL") for providin

off date i.e. Wednesday, September 21, 2022 shall only be entitled to avail of the remote -Voting facility or e-Voting during the AGM.

The remote e-Voting period will commence at 10:00 a.m. on Sunday. September 25. 2022 and will end at 5:00 p. m. on Tuesday, September 27, 2022. During this period, the Members of the Company may cast their votes electronically on items mentioned in the AGM Notice The remote e-Voting shall be disabled for voting by CDSL after 5:00 p.m. on Tuesday

llowed. The voting rights of the Members shall be in proportion to their shares in Paid-up Equity Share Capital of the Company as on the cut-off date i.e. Wednesday, September 2 022. The detailed instructions relating to remote e-Voting and e-Voting during the AGM hav

their vote on the resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting system available during the AGM. Members who ave cast their vote through remote e-Voting will be eligible to attend the AGM. However, they will not be eligible to vote at the AGM. Members whose email/mobile number are no registered with the Company/Depository, may refer to the "Process for those shareholder whose email/mobile number are not registered with the Company/Depositories" described n the Notes to AGM Notice.

Questions' ("FAQs") and e-Voting manual available at www.evotingindia.com under Help Section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact the officials of CDSL: Mr. Nitin Kunder (022-23058738) or Mr. Bhayesh Pimputkar (022-23058543) or M

NOTICE is also hereby given pursuant to Section 91 of the Act read with Rule 10 of the Companies (Management & Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the Listing Regulations that the Register of Members and the Share Transfer Book of the Company w emain closed from Thursday. September 22, 2022 to Wednesday. September 28, 2022 (bo lays inclusive) for the purpose of the AGM

Office of Dy. Dean

7200035952

Medicine Tender Section,

Medicine Tender Section

http://portal.mcgm.gov.in

for any changes in Tender.

Contact Person Name: Dr. Vandana Tandel Dy. Dean (C.P.D.)

Dated: September 7, 2022 Place: Mumbai

Department

Section

Bid No.

Subject

Website

Tender Date

P. B. Deshpande **Company Secretary**

BRIHANMUMBAI

MAHANAGARPALIKA

CENTRAL PURCHASE DEPARTMENT

Medicine Tender Section, Mumbai-400011

e-PROCUREMENT TENDER NOTICE

No. CPD / Dy. Dean / Advt. / MT / 231 Dt. 06/09/2022

566, N. M. Joshi Marg, Byculla (W), Mumbai-400011

Supply of Disinfectants, Dressings, Consumables, etc.

Note: Kindly refer the corrigendum's uploaded on MCGM Portal

From 07.09.2022 to 28.09.2022 upto 16.00 p.m.

HINDUSTAN APPLIANCES LIMITED

eg. Off.: 1301, 13th Floor, Peninsula Business Park, Tower B. Senapati Bapat Marg Lower Parel (West), Mumbai 400013. Email Id: info.roc7412@gmail.com Tel. No. 022 -30036565 | Website: www.hindustan-appliances.in CIN: L18101MH1984PLC034857

NOTICE OF 38TH ANNUAL GENERAL MEETING,

REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 38th Annual General Meeting ("AGM") of Members of Hindustan Appliances Limited will be held on Friday, 30th September 2022, at 02:00 P.M. IST at the registered office of the Company situated at 1301, 13th Floor, Peninsula Business Park, Tower B, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai - 400013, to transact business as contained in the notice of the 38th AGM.

The electronic copies of the Notice of 38th AGM and the Annual Report for the financial year 2021-22 has been sent on 06th September, 2022 through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories. The notice of 38th AGM and Annual Report for the financial year 2021-22 will be made available on the company's website i.e. www.hindustan-appliances in and can be accessed on the website of the Stock Exchange in BSE Limited (www.bseindia.com).

3. In Compliance with the provision of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)
Regulation 2015, the Company is providing e-voting facility to its members through
the remote e-voting services provided by National Securities Depository Limited
(NSDL) at www.evoting.nsdl.com, on all resolutions set forth in the notice.

The details of remote e-voting process are as follows pursuant to amended Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014.
The remote e-voting period shall commence on Tuesday, 27th September 2022

(9:00 a.m. IST) and shall end on Thursday, 29th September, 2022 (5:00 p.m. IST). The e-voting module shall be disabled by NSDL thereafter. Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it

 A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Friday, 23rd September, 2022 shall be entitled to avail the facility of remote e-voting as well voting in the AGM through ballot papers

mber can opt for only one mode of voting i.e. either through remote e-voting or by Ballot.

c) Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e., Friday, 23rd September, 2022, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in by mentioning their Folio No. DP ID and Client ID No. However, if the member is already registered with NSDL for remote e-voting, then the member can use his/her existing user ID and password for casting the vote d) Members are further informed that:

The Remote e-voting shall not be allowed beyond 5.00 pm on Thursday, 29th September, 2022.

ii. The facility of voting through ballot paper shall be made available at the AGM. iii. Members may participate in the Annual General Meeting even after exercising his/ her right to vote through remote e-voting but shall not be entitled to vote again in

e) In case of any gueries, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for members available at the Downloads section of www.evoting.nsdl.com or call the toll free no. 1800 1020 990/1800 224 430. The Company has appointed M/s. D. Kothari & Associates, Practising Company Secretaries, to act as a Scrutinizer to scrutinize the voting process in a fair and

transparent manner. (Both Remote e-voting and ballot voting) It is further notified that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, the Register of Members and Share Transfer Registers of the Company shall remain closed from Saturday, 24th September, 2022 to Friday, 30th September, 2022 (both days inclusive) for the purpose of 38th Annual General

KESAR PETROPRODUCTS LIMITED

CIN:L23209PN1990PLC054829

D - 7/1, M.I.D.C., Lote Parshuram Industrial Area, Tal. Khed, Ratnagiri,

Maharashtra, 415722 Tel: 02356-2723390 E-Mail: info@kesarpetroproducts.com

Website: www.kesarpetroproducts.com

NOTICE OF 32nd ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 32nd Annual General Meeting ("AGM") of the members

of Kesar Petroproducts Limited (the Company) will be held on Thursday, 29

September, 2022 at 01:00 P.M. IST through Video Conferencing (VC)/Other Audio

Visual Means (OAVM) in accordance with the General Circular No. 20/2020 dated 5

May, 2020 read with subsequent Circulars issued in this regard, the latest being

2/2022 dated 5th May, 2022, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA)

(collectively referred to as MCA Circulars) and Circular issued by Securities and

Exchange Board of India (SEBI) dated 5th May, 2022 (collectively referred to as SEB

Circulars), to transact business set out in the Notice calling the 32nd AGM dated 07

In compliance with the said MCA and SEBI Circulars, the Company has sent the Notice

of the 32nd AGM and Annual Report 2021-22 on Wednesday, 07th September, 2022

through electronic mode only, to those members who have registered their e-mai

addresses with the Company/Registrar and Transfer Agent (RTA)/Depository

Participant (DP's). These documents are also available on Company's website

www.kesarpetroproducts.com and on website of the Stock Exchange i.e. BSE Limited

Pursuant to provisions of section 91 of the Companies Act, 2013 the Register o

Members and Share Transfer Books of the Company will remain close from 23°

September, 2022 to 29th September, 2022 (both days inclusive) for the purpose of

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read

with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as

amended from time to time, Regulation 44 of the SEBI (Listing obligation and

Disclosure Requirements) Regulations, 2015 and Secretarial Standards-2 on Genera

Notice of the 32nd Annual General Meeting (AGM) along with Annual Report were

the e-voting shall commence on Monday, 26th September, 2022 at 9.00 A.M;

iv. the cut-off date for determining the eligibility to vote by electronic means i.e

the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain

i any person who acquires shares of the Company and become member of the

Company after dispatch of the notice of the AGM and holding shares as on the cu

- off date i.e. Thursday, 22nd September, 2022 may obtain the login ID and

password by sending a request at evoting@nsdl.co.in. If the member is already

registered with NDSL for e-voting then he can use his existing user ID and

Meeting issued by the Institute of Companies Secretaries of India.

closed from 23rd September, 2022 to 29th September, 2022.

password for casting their voting through e-voting;

sent to Shareholders via electronic means on 07th September, 2022.

iii. the e-voting shall end on Wednesday, 28^{th} September, 2022 at 05.00 P.M.;

BY ORDER OF THE BOARD For Hindustan Appliances Limited Nivati Arun Sengai Company Secretary & Compliance Officer

Date: 06-09-2022

September, 2022.

(BSE) at www.bseindia.com

Annual General Meeting.

All the members are informed that:

Thursday, 23rd September, 2022;

vii. The members may note that:

xôx Karnataka Bank Ltd. POSSESSION NOTICE

The Setu Co-operative Credit Society Ltd.

(Regn No. 1163/84-85)

l & 2, Vaishali Apartments, TPS III, Loknete Annasaheb Vartak Marg,

Borivali (W), Mumbai 400092.

Notice of 38th Annual General Meeting

The 38th Annual General Meeting of the Setu Co-operative

Credit Society Ltd, will be held on Saturday, 24th September 2022 at 2:30 pm at St. Anne's High School, L.T.

Road, Near Swatantrya Veer Sawarkar Marg, Borivali (W),

Agenda

1) To read and confirm the minutes of the 37th Annual General

(a) To approve the Audited Balance Sheet and Profit &

(B) To approve the appropriation of profits for the year 2021

4) To accept the Report of the Statutory Auditors for the year

2021-2022. To present the Compliance of the Auditor's Report

6) To appoint the Statutory Auditors for the year 2022-2023 and

7) To inform the members of the loans given to the Directors and

8) To inform the members of the written off accounts and take

9) To discuss on the written letters received from the members

Important Notice

1) Of there is no quorum for the meeting, the same meeting will

held after half an hour at the same place and there will be no

2) Please give in writing at least four days before the meeting, if

you need any clarification the annual report, profit & loss and

3) The Auditor's Report is available at our Borivali Office for your

4) Please bring your copy of the Annual Report while coming to

5) The copy of the 38th Annual Report is available on Setu's

the balance sheet to enable us to give proper reply.

10) Any other matter with the permission of the chairman

For and behalf of the Board Of Directors

Meeting held on Saturday, 25th September 2022.

2) To approve the Annual Report of 2021-2022.

loss Account for the year 2021-2022.

of the previous year and accept the report.

at least four days before the meeting.

Vinod Sadashiv Haldankar

Borivali (w), Mumbai 400092

need of quorum for the same.

information and perusal.

website: www.setuco-opcredit.com

the meeting

Chief Executive Officer

Date: 29/08/2022

5) To approve the budget for the year 2022-2023.

2022 and declare the dividend.

fix their remuneration

approval for the same.

their relatives.

Mumbai 400092. You are requested to attend the meeting.

Head Office: Mangaluru-575002 ARM Branch: Mumbai, 2nd Floor, 'E'-Block, Phone: 022-26572816/ 26572804 The Metropolitan, Plot No. C-26 & C-27. E-Mail: mumbaiarm@ktkbank.co andra Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400051. Website: www.karnatakabank.com

WHEREAS, the Authorized Officer of KARNATAKA BANK LTD., under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter referred to as "said act") and in exercise of powers conferred under Section 13(12) of the said act, read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued the Demand Notices under Section 13(2) of the said Act, calling upon the borrowers to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said Notice.

mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said Notice.

S.No.1. Borrower/Mortgagors/Guarantors: (1) M/s S K Infra Works Represented by its Prop. Mr. Shivial Ramdas Singh S/o Mr. Ramdas Singh and 2) Mrs. Kiran Shivial Singh W/o Mr. Shivial Singh, both are at: Shop No.1. F P 478-2, Market Yard, Panvel, Raigad District-410206.

Date of Demand Notice: 04.05.2022, Account No. PSTL A/c No.6157001800018101, PSTL A/c No.6157001800020301, Amount Demanded: Rs.23,49,728.95 Present Balance: Rs.22,07,141.95 (Rupees Twenty Two Lakh Seven Thousand One Hundred Forty One and Paisa Ninety Five Only) i.e Rs.2,32,238.46 in PSTL A/c No.6157001800018101 as on 31.08.2022 plus future interest and costs from 01.09.2022. Rs.17,88,682.00 in PSTL A/c No.61570018000120101 as on 30.08.2022 plus future interest and costs from 30.08.2022 and Rs.18,62.214 dip PSTL A/c No.61570018000120101 rares of and costs from 30.08.2022 and Rs.18,62.214 dip PSTL A/c No.6157001800020301 rares NS.17, 05,082.00 In PSTL AV. 05.0157/U015000020201 as on 30.08.2022 plus future interest and costs from 30.08.2022 and Rs.1,86,221.49 in PSTL AV. No.6157/01800020301 as on 30.08.2022 plus future interest and costs from 30.08.2022. Description of the immovable property: All that piece and parcel of Plot No.18, admeastring area 182.76 Sq. Mtrs. situated at Sector-15, New Panvel (W), Taluka Panvel, District Raigad and bounded by: East: Plot No.17, West: Plot No.19 & 20, North: Plot No.23, South: Internal Road. Possession taken on 23, 20, 2023.

03.09.2022.

S.No. 2. Borrower/Mortgagors/Guarantors: (1) Mr. Shivlal Ramdas Singh S/o Mr. Ramdas Singh and 2) Mrs. Kiran Shivlal Singh W/o Mr. Shivlal Singh, both are at: Shop No. 1, F P 478-2, Market Yard, Panvel, Raigad District-410206, Date of Demand Notice: 05.05.2022, Account No. PSTL A/c No.6157001800004901, Amount Demanded: Rs.22,09,799-96 Present Balance: Rs.17,09,299.96 (Rupees Seventeen Lakh Nine Thousand Two Hundred Ninety Nine and Paisa Ninety Six Only) in PSTL A/c No.6157001800004901 as on 26.08.2022 plus future interest and costs from 06.08.2022. Description of the immovable property: All that piece and parcel of Plot No.18, admeasuring area 182.76 Sq. Mtrs. situated at Sector-15, New Panvel (W), Taluka Panvel, District Raigad and bounded by: East: Plot No.17, West: Plot No.19 & 20, North: Plot No.23, South: Intermal Road. Possession taken on 03.09.2022.

S.No. 3. Borrower/Mortaagors/Guarantors: (1) Mr. Pravin Shashikant Thakur S/o Mr.

No. 19 & 20, North: Plot No. 23, South: Internal Road. Possession taken on 03.09.2022. S.No. 3. Borrower/Mortgagors/Guarantors: (1) Mr. Pravin Shashikant Thakur S/o Mr. Shashikant Thakur, 2) Mr. Shashikant Thakur, 2) Mr. Shashikant Rajaram Khandke S/o Mr. Rajaram, 3) Mrs. Supriya Tarak Sana W/o Mr. Pravin Shashikant Thakur and 4) Mrs. Pratibha Shashikant Khandke W/o Mr. Shashikant Khandke, All are residing at: A/9, Vighnaharta Apartment, At & Post Palaspe, Panvel Taluk, Raigad District-410221, Date of Demand Notice: 04.04.2022, Account No. TL A/c No.6157001600010601, Amount Demanded: Rs.19,13,022.60, Present Balance: Rs.18,90,891.60 (Rupees Eighteen Lakh Ninety Thousand Eight Hundred Ninety One and Palass Sixty Only) in TL A/c No.6157001600010601 as on 11.08.2022 plus future interest and costs from 11.08.2022. Description of the immovable property: All that piece and parcel of Residential Flat No. A-9, second floor, admeasuring 59.47 square meters Built Up Area, in "Vighnharta Apartment Palaspe Co-op. Hsg. Soc. Ltd., Grampanchayat Property No. 143 & 145, Village Palaspe, Tal Panvel, District Raigad, within the limits of Sub Registrar of Assurance, Panvel and bounded: East: by Door, West: by Passage, North: by Wall, South: by Flat No. A-10. Possession taken on 03.09.2022.

S.No. 4. Borrower/Mortgagors/Guarantors: (1) M/s Sai Laxmi Construction Rep by its

Flat No. A-10. Possession taken on 03.09.2022.

S.No. 4. Borrower/Mortgagors/Guarantors: (1) M/s Sai Laxmi Construction Rep by its Proprietor Mr. Bhagwat Baban Kamthe, at: Flat No. 400, 4th Floor, Abhyudaya Bldg, Sudarshan Colony, Chendani, Thane (E), Maharashtra – 400603 and Also at: B/8, Geetanjali Society, Thanekar Wadi, Kopri Colony, Thane-400603, 2) Mrs. Yogita Bhagwat Kamthe W/o Mr. Bhagwat Baban Kamthe, at: B/8, Geetanjali Society, Thanekar Wadi, Kopri Colony, Thane-400603, 3) Mr. Ganesh Khandu Kashid S/o Mr. Khandu Bhau Kashid, at: Flat No.709, Building No.13, Siddhi Vinayak Krupa CHS Ltd., Pratiksha Nagar, NR Sundar Vihar Hotel, Sion-400022, Mumbai, 4) Mrs. Sandhya Sopan Kanse W/o Mr. Sopan Kanse, at: Flat No. 1201, Sunbeam Society, Nahur(W)-400080, 5) Mrs. Geeta Dilip Ingale W/o Mr. Dilip Ingale, at: Flat No. B-403, Sai Sadan, Bhandar Ali Road, Jambli Naka, Thane (W) - 400601, 6) Mr. Suresh Sarjane at: Flat No.1, Swasthik Park, Brahmand, Godbunder Road, Thane (W) - 400615, 7) Mr. Ganesh Sarjane S/o Mr. Suresh Sarjane, at: Flat No.1, Swasthik Park, Brahmand, Godbunder Road, Thane (W) - 400615, Date of Demand Notice: 14.12.2021, Account No. PSOD A/c No.5207000600015901, Amount Demanded: Rs.72,13,281.58, Present Balance: Rs.80,64,849.58 (Rupees Eighty Lakh Sixty) of Demand Notice: 14.12.2021, Account No. PSOD A/c No.5207000600015901, Amount Demanded: Rs.72.13.251.58, Present Balance: Rs.80,68,489,58 (Rupees Eighty Lakh Sixty Four Thousand Eight Hundred Forty Nine and Paisa Fifty Eight Only) in PSOD A/c No.5207000600015901 as on 31.08.2022 plus future interest and costs from 01.09.2022. Description of the immovable property: All that part and parcel of Flat No. B/8 admeasuring 505 Sq. Ft. built up area on the 1st Floor in B Wing of the building known as "GEETANJALI Cooperative Housing Society Ltd, on the land bearing S.No.34, Hissas No.4 at Village Kopri, Mulund (East), Tal. Kurla, District Mumbai within the limits of Greater Bombay and bounded: East: Flat No.7, West: Staircase, North: Flat No.5, South: Open Space. Possession taken on 73.09.2022.

The borrowers/mortgagors/guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers/mortgagors/guarantors in particular and the public in general that the undersigned being the Authorised Officer has taken possession of the properties described above in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with

Rule 8 of the said Rules on this 03rd day of September 2022.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. The borrowers/ mortgagors, guarantors in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the operties and any dealings with these properties will be subject to the charge of KARNATAKA BANK LTD., Panvel Branch for Sr. No. 1,2 & 3 & KARNATAKA BANK LTD., Mumba lund (West) Branch for Sr. No. 4. Authorised Officer

Date: 03.09.2022; Place: Panvel, Mumbai

RAMJAN KADAR SHAIKH

WHOLETIME DIRECTOR

DIN: 08286732

Mumbai North Zonal Office:-"Yashomangal Bldg", Plot No 632, Gandhi Nagar, Bandra East, Mumbai - 400 051 Tel: 022-26400038 e-mail: zmmsz@mahabank.co.ii

DEMAND NOTICE

A notice is hereby given that the following Borrowers Mrs. Shammi Haque- Borrower have defaulted in the repayment of principal and interest of the loans facility obtained by them from the Bank and the loans have been classified as Non-Performing Assets (NPA). The notices were issued to them under Section 13(2) of Securitization and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 on their last known addresses, but they have been returned unserved and as sucl they are hereby informed by way of this public notice.

Name of the Borrower/ Guarantors	A/c Number	Details of Mortgaged Property	Date of Notice Date of NPA	Amount Outstanding as on date of notice
Mrs. Shammi Haque (Borrower) Flat No-703, 7th Floor, Flora Flower Valley Complex, Near Shangvi Complex Mira Road East, Thane - 401107	60363 810255	Primary and Collateral Security Details 1)Mortgage Equitable Mortgage of Flat No-102, 1st Floor on Laxmi Kirti CHS Ltd., New Survey No-97, Hissa No 10C (Part) Village Khari, Behind Ganesh Industrial Estate, B P Cross Road No- 04, Kharigaon Bhayandar East Thane-401105 owned by Mrs. Shammi Haque. *All those pieces and parcels of land situate being and lying at Halt No-102, 1st Floor on Laxmi Kirti CHS Ltd., New Survey No-97, Hissa No 10C (Part) Village Khari, Behind Ganesh Industrial Estate, B P Cross Road No- 04, Kharigaon Bhayandar East Thane-401105. Boundaries of security On or towards north: Ganesh Industrial Estate On or towards east: Industrial Estate On or towards south: Industrial Estate	22.07.2022 15.12.2021	Rs. 1920000.00* (Rupees Nineteen Lakh Twenty Thousand Only)

If the concerned Borrowers/Guarantors shall fail to make payment to Bank of Maharashtra as aforesaid, then the Bank of Maharasthra shall be entitled to proceed against the above secured assets under Section 13(4) of the Act and the applicable Rules entirely at the risks of the concerned Borrowers/ Guarantors as to the costs and consequences.

In terms of provisions of SARFAESI ACT, the Concerned Borrowers/Guarantors are prohibited from transferring the above said assets in any manner, whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of Bank of Maharashtra. Any contravention or $the said provisions \ will render the concerned persons \ liable for punishment and / or penalty in accordance \ with the SARFAESI Act.$ The borrower's attention is invited to the provisions of sub-section 8 of Sec 13 of the Act, in respect of time available, to redeem

Authorised Officer Date : 07.09.2022

Mumbai North Zone, Bank of Maharashtra, CC- Branch Manager, Jogeshwari West Branch, Mumbai Navi Mumbai Municipal Corporation

HEALTH DEPARTMENT

Re-Tender- 2 notice no.NMMC/HEALTH/230/2022 Details Of work - Tender for Engaging Entomological Outsourcing work for Vector Borne Disease & Vector for a period of Three Years.

Details regarding above mentioned tender is available Mumbai Municipal Corporation website www.nmmc.gov.in and www.nmmc.maharashtra.etenders.in tenderers are require to note the same.

Tender submission would be online and the deadline to submit the proposals is date 14/09/2022 (2.30 pm).

sign/-**Medical Officer of Health**

NMMC RO PR Adv no./636/2022 Navi Mumbai Municipal Corporation

THE INDIAN PERFORMING RIGHT SOCIETY LIMITED

CIN: U92140MH1969GAP014359
Registered Office: 208, Golden Chambers, New Andheri Link Road,
Andheri (West) Mumbai – 400 053 Telephone No.: 2673 3748/49/50/6616 Website: www.iprs.org Email: responseagm@iprs.org

Addendum to the Notice of 52nd Annual General Meeting

The Indian Performing Right Society Limited ("the Company") had issued Notice for the 52nd Annual General Meeting (52nd AGM) of the Company scheduled to be held on **Thursday**, 15nd **September**, 2022 at 11.30 A.M. IST at ISKCON's Auditorium, Hare Krishna Land, Next to Hare Krishna Temple, Juhu, Mumbai – 400 049. The Notice of 52[™] AGM was dispatched to all the members of the Company in duc compliance with the provisions of the Companies Act, 2013 read with relevant Rules thereunder. Members are further informed that subsequent to dispatch of notice of 52nd AGM

as mentioned above, the Company has received nomination from 1 (One) Author-Composer Member under Section 160 of the Companies Act, 2013 proposing candidature for election as Author-Composer Director, Region - East of the Company. Accordingly, the Company has issued Addendum to the Notice of 52" AGM by incorporating Resolution No. 10 for election of Director on the basis of the nomination received from Author-Composer Member as mentioned above and completed dispatch of the same to the Members of the Company on 6th September, 2022.

Pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration Rules), 2014, the Company is offering remote e-voting facility to its members in respect of the resolutions as proposed in the Notice of 52nd AGM and Addendum to the Notice of 52nd AGM dated 3rd September, 2022.

The Addendum to the Notice of 52nd AGM is also available on the Company's rebsite at www.iprs.org and website of CDSL https://www.evotingindia.com/

Place : Mumbai

ASHAPURA

Date: 6th September, 2022

By Order of the Board

For The Indian Performing Right Society Limited

Javed Akhtar

DIN: 00112984

ASHAPURA MINECHEM LIMITED CIN No.: L14108MH1982PLC026396 Regd. Office: Jeevan Udyog Bldg., 3rd Floor, 278, D. N. Road, Fort

Mumbai - 400 001. Tel. No.: +91-22 66221700 Fax: +91-22 22074452

Website: www.ashapura.com Investor Relations E-mail-ID: cosec@ashapura.com NOTICE OF 41ST ANNUAL GENERAL MEETING,

REMOTE E-VOTING INFORMATION, RECORD DATE AND BOOK CLOSURE Notice is hereby given that

The 41st Annual General Meeting (AGM) of the Members of Ashapura Minechen Limited (the 'Company') will be held on Thursday, the 29th day of September 2022 at 12.30 p.m. (IST), through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), in compliance with the provisions of the Companies Act 2013, SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the General Circular No. 20/2020 issued by Ministry of Corporate Affairs (MCA) dated 5th May, 2020, read with General Circular Nos. 14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020, 02/2021 dated 13th January, 2021 19/2021 dated 8th December, 2021, 21/2021 dated 14th December, 2021 and 2/2022 dated 5th May, 2022 and SEBI Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022 (collectively referred as 'Circulars'), to transact the business as set out in the Notice of AGM dated 10th August, 2022.

In compliance with the Circulars, electronic copies of the Notice of the 41st AGN and Annual Report of the Company for the Financial Year 2021-22, have been ser on 6th September, 2022 to all those members whose email addresses ar registered with the Depository Participant(s) / Registrar & Transfer Agent of the Company as on 30th August, 2022. The said AGM Notice and the Annual Report is available on the website of the Company viz. www.ashapura.com and on websit of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com and www.nseindia.com< of Central Depository Services (India) Limited at www.evotingindia.com.

Members who have not yet registered / updated their email addresses / bank details are requested to follow the procedure mentioned in the Notes to AGM Notice

Book Closure: - Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 (1) of the Companies (Management and Administration) Rules, 2014, th Register of Members and Transfer Books of the Company will remain closed from Friday, 23rd September, 2022 to Thursday, 29th September, 2022 (both days inclusive), for the purpose of AGM.

E-voting :- Pursuant to Section 108 of the Act and read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended) and as per MCA General Circulars, the members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of AGM using electronic voting system provided by Central Depository Services (India) Limited ["CDSL"]. Detailed procedure for remote e-voting and e-voting during the AGM is provided in the Notice of the AGM.

The remote e-voting period will commence from Monday, 26th September, 2022 at 9.00 a.m. and ends on Wednesday, 28th September, 2022 at 5.00 p.m. The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Thursday, 22nd September, 2022 (cut-off date).

The facility for e-voting shall be made available to the members during AGM and the members who have not casted their vote on the resolutions set forth in the Notice of the AGM through remote e-voting shall be eligible to vote through e-voting system at the AGM. The members who have casted their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again

The dividend, if declared at the AGM, will be paid after 29th September, 2022, to those Members whose name appears on the Register of Members of the Company on close of business hours on Thursday, September 22, 2022 (Record Date).

Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the date of dispatch of the AGM Notice and holding shares as of the cut-off date i.e. 22nd September, 2022, may obtain their login details by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com.

LO. A person, whose name appears in the Register of Members / Beneficial owners as on cut-off-date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well

1. In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to: helpdesk.evoting@cdslindia.com.

12. The Company has appointed Shri Virendra G. Bhatt, Practicing Company Secretary as the Scrutinizer to scrutinize the e-voting process at the AGM and remote e-voting process in a fair and transparent manner

13. The shareholders may address grievance, if any, pertaining to voting by electronic means to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited (CDSL), A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds N. M. Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43.

> For Ashapura Minechem Ltd Sachin Polke **Company Secretary & Vice President** (Group Affairs)

Place: Mumbai Date: 6th September, 2022

Dy. Dean (CPD)I/C : Mumbai

By Order of the

Commissioner of Municipal

Corporation of Greater Mumbai

PRO/1257/ADV/2022-23 Fever? Act now, see your doctor for correct & complete treatment

Direct No.: (022)24063011 (022) 2308 3161 / 62 / 63

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

SD/-, Authorised Officer. Date: 07.09.2022

> Rajiv Gandhi Medical College Chhatrapati Shivaji Maharaj Hospital, FIRST EXTENTION

Thane Municipal Corporation, Thane for its Rajiv Gandhi

Dt.06.09.2022

TMC/PRO/Dean/539/2022-23

UTIQUE ENTERPRISES LIMITED

NOTICE OF 36™ ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 36° Annual General Meeting ("AGM") of Utique Enterprise

www.utique.in and website of BSE Limited at www.bseindia.com.

acility of remote e-Voting and e-Voting during the AGM. A person whose name appears on the Register of Members/Beneficial Owners as on the cut

September 27, 2022. Once the vote on a resolution is cast by a Member, any subsequent change shall not b

been provided in the Notes forming part of the AGM Notice. Only those Members, who will be present in the AGM through VC/OAVM and have not cas

case of any queries or issues regarding e-Voting, Members may refer the 'Frequently Aske akesh Dalvi (022-23058542)

By Order of the Board

a) the remote e-voting shall be disabled by NDSL after the aforesaid date and time for voting and once the vote on resolution is cast by the member, the membe shall not be allowed to change it subsequently;

b) The members who have cast their vote by remote e-voting may attend the meeting but shall not be entitled to cast their vote again

c) a person whose name is recorded in the register of members or in the register of Share Transfer Register as on the cut-off date only shall be entitled to avail e voting facility; viii. The Notice and Annual Report is available on the website of the Company

www.kesarpetroproducts.com In case of any gueries in connection with the facility for remote evoting and any othe queries, the members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no: 1800 1020 990 and 1800 22

44 30 or send a request at evoting@nsdl.com FOR KESAR PETROPRODUCTS LIMITED

PLACE: MIIMBAL DATE: 07/09/2022 www.freepressjournal.in

एसओएल प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड नोंदणीकत कार्यालय : बी-४०. बी ब्लॉक. ३रा मजला, श्री बाबा नगर, सेंट पीटर्स रोड, हिल रोड लगत, वांद्रे (प), मुंबई, महाराष्ट्र ४०० ०१८

CIN: U92120MH2007PTC176475

पेड-अप इक्विटी शेअर भांडवल कमी करण्याची सूचना

(कंपनी कायदा २०१३ चे कलम ६६ अंतर्गत सी.पी. क्र. २५८ (एमबी) वर्ष २०२१) गाननीय राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (एनसीएलटी), मुंबई शाखा, कोर्ट V, यांचे आदेश दिनांक १८.०७.२०२२ अंतर्गत खालील प्रमाणे मिनट्स मंजूर करून कंपनीच्या शेअर भांडवलीमध्ये कमी करण्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे :

मिनट्सचे फॉर्म रसओएल प्रॉडक्शन प्रायन्हेट लिमिटेड यांचे प्रत्येकी आयएनआर १०/- किंमतीच्या ३०,००० इकिटी शेअर्स मध्ये विभागलेले आयएनआर ३.००.०० (रूपये तीन लाख फक्त) चे विद्यमान जारी, . सबस्क्राइब्ड आणि पेडअप इक्विटी शेअर भांडवल हे प्रत्येकी आयएनआर १०/- किंमतीच्या १४,७० इक्रिटी शेअर्स मध्ये विभागलेले आयएनआर . १,४७,००० (रुपये एक लाख सत्तेचाळीस हजार प्रकारे कमी केल्यानंतर एसओएल प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांचे विद्यमान, सबस्क्राइब्ड आणि पेड-अप इकिटी शेअर भांडवल प्रत्येकी आयएनआर १०/-किंमतीचे १५,३०० इकिटी शेअर्स मध्ये विभागलेले आयएनआर १,५३,०० (रुपये एक लाख त्रेपन्न हजार फक्त) असतील. आदेशाची प्रमाणित प्रत कंपनी रजिस्ट्रार यांचेकडे रीतसर नोंदणीकृत आहे आणि रजिस्ट्रार यांचेद्वारे सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ ऑर्डर कन्फर्मिंग रिडक्शन ऑफ कॅपिटल दिनांक २९ ऑगस्ट २०२२ जारी करण्यात आले आहे.

ठिकाण : मुंबई दिनांक : ७ सप्टेंबर २०२२

एसओएल प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड करिता सही/-इरशाद सैय अधिकृत स्वाक्षरीदाः

सार्वजनिक सूचना

मूचना याद्वारे देण्यात येत आहे की **श्री विनाय** रिॲल्टी प्रायव्हेट लिमिटेड, कंपनी कायदा, १९५६ अंतर्गत अंतर्भत असलेली आणि आता कंपनी कायदा २०१३ च्या तरतुर्दीनुसार शासित असलेली कंपनी, त्यांचा पत्ता ७०१, विनायक चेंबर्स, ४था रोड, खार (पश्चिम), मुंबई - ४०००५२ येथे (प्रवर्तक/डेव्हलपर) विशेषत: खाली लिहिलेल्या शेड्यूलमध्ये वर्णन केलेले परिसर, सर्व भारांपासून मुक्त आमच्या अशिलांना विकण्यास आणि हस्तांतरित करण्यास सहमती दर्शविली आहे. परिसर किंवा कोणत्याही जागेवर किंवा त्यावर

कोणताही दावा असलेली कोणतीही व्यक्ती विक्री, देवाणघेवाण, गहाण, शुल्क, भेट, ट्रस्ट, वारसा, ताबा, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, अभिहस्तांकन, हस्तांतरण, भाडेपट्टा, पोट-भाडेपट्टी, मृत्युपत्र, उत्तराधिकार, परवाना, देखभाल या मार्गाने लिहिलेल्या अनुसूचीमध्ये वर्णन केलेला भाग, भाडेपट्टा, कर्ज, ॲडव्हान्स, धारणाधिकार, तारण, आदेश, निर्णय किंवा आदेश, कोणत्याही न्यायालयाने पारित केलेले किंवा जारी केलेले, कर किंवा महसूल किंवा वैधानिक प्राधिकरण, संलग्नक, सेटलमेंट किंवा अन्यथा याद्वारे त्यांना५व्या मजल्यावर, दुर्गा चेंबर्स ४० वॉटरफफ़ील्ड रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई ४०००५० येथे या तारखेपासून चौदा (१४) दिवसांच्या आत खाली स्वाक्षरी केलेल्यांना लेखी मळवणे आवश्यक आहे, अन्यथा कोणतेही दावे अस्तित्वात नाहीत असे गहीत धरले जाईल आणि तसे असल्यास, , माफ किंवा सोडून दिलेले मानले जाईल आणि आमचे क्लायंट परिसर खरेदी करण्यास पुढे जातील.

शेड्यूल: (परिसराचे वर्णन)

(१) तळ आणि पहिल्या मजल्यावर अनुक्रमे ६८९ . . . आणि ८०८ चौरस फूट कार्पेट क्षेत्रफळ असलेले शोरूम कमांक १ : आणि (२) ग्राउंड आणि पहिल्या मजल्यावर अनुक्रमे मापित . ७१५ आणि २७८५ चौ.फूट कार्पेट एरिया, शोरूम क्रमांक २ तसेच प्लॉटवर उभ्या असलेल्या "कोमरेज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीमधीत तेरा (१३) कार पार्किंगच्या जागा वापरण्याचा विशेष अधिकारसह वांद्रे नोंदणी उप-जिल्हा. मंबई उपनगरातील नोंदणी जिल्हामध्ये एस.व्ही. रोड, सांताक्रूझ (पश्चिम), मुंबई - ४०००५४ येथे असलेल्या गाव वांदे-एच. तालका अंधेरी चा विलिंग्डन साउथ इस्टेटच्या इस्टेटसी.टी.एस.

क्र.एच-४४८ येथील मधील उपनगरीय योजना क्रमांक

२४ मधील भुखंड क्रमांक २२ आणि २३.

सही / -प्रांजल दवे ग्राडीया सार ॲडव्होकेट सॉलिसिटर्स

जाहीर सूचना

याद्वारे कळविण्यात येत आहे की श्री पारस सुंदरजी देढिया हे खालील परिशिष्टात विशेष विवरणित असी विलेज देवनार तालुका कुर्ला जवळील जमीनीचे मालक आहेत.

माझे अशील सदर जमीनीच्या विकासाकरिता सदर मालकांसोबत वाटाघाटी करीत आहेत. सदर मालकांनी माझ्या अशीलांना सांगितले आहे की सदर जमीन ही पूर्णपणे भारमुक्त, सर्व प्रकारे दावामुक्त आणि वाजवी शंकांपासून मुक्त आहे आणि सदर जमीनीवर त्यांचे स्पष्ट आणि विक्रीयोग्य नामाधिकार आहे

सर्व व्यक्ती ज्यांचे सदर जमीन किंवा त्यातील कोणत्याही भागामध्ये किंवा त्याविरुद्ध किंवा त्या संदर्भात विक्री, गहाण, विनिमय, प्रभार, भाडेपट्टा, ग्रहणाधिकार, वारसाहक, बक्षीस, विश्वस्त, देखभाल, ताबा, सुविधाधिकार किंवा अन्यथा कोणत्याही प्रकारे कोणताही दावा असेल तर त्यांना कळविण्यात येत आहे की त्यांनी सदरहू सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीदारानां त्यांच्या खालील नमूद पत्त्यावर लेखी स्वरूपात याची माहिती द्यावी अन्यथा अशा व्यक्तीचे कोणतेही दावे/आक्षेप, जर असतील, तर त्यांवर कोणताही विचार केला जाणार नाही आणि दावे, जर असतील ही तरीही ते सोडून दिले असल्याचे आणि/किंवा माफ केले असल्याचे मानले जाईल.

वरील संदर्भित परिशिष्ट:

बृहन्मुंबई अधिकारक्षेत्र अंतर्गत मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिला आणि उप-जिल्हा नोंदणीकरण मधील आणि विलेज देवनार, तालुका कुर्ला जवळील मोजमाप १६४६ चौ. मीटर ची सी. टी.एस. क्र. ४३७ ए धारक प्रस्तावित उर्वरित विकास हक्क जमीनीसह जमीन आणि मैदानाचे सर्व भाग आणि

मुंबई ०६ सप्टेंबर २०२२

हर्षद विलास भडभडे ॲडव्होकेट हायकोर्ट १२०, पहिला मजला, कॉमर्स हाउस, नगीनदास मास्टर रोड, कालाघोडा, मुंबई ४०० ००१

भारत सरकार

वित्त मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग मुंबई कर्ज वसुली अपिलेट न्यायाधिकरण क्र.। टेलिफोन भवन, २ रा मजला, स्ट्रॅण्ड सिनेमा, कुलाबा मार्केट, मुंबई-४०० ००५ वसुली अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण-। यांचे समोर

वसुली प्रक्रिया क्र. १२७ सन २०१४ पुढील तारीख: २३.०९.२०२२ नि. क. २१ ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी इंडिया लि.. ..अर्जदार

विरुध्द (ओ.एल.) ओमनी प्रिंट इंडिया लि. आणि अन्य.. सूचना ज्याअर्थी वरील नावाच्या अर्जदारांनी रिकव्हरी ऑफ डेब्ट ड्यु टू बॅक्स ॲण्ड फायनान्शियल इन्स्टिटयुशन

ॲक्ट, १९९३ अंतर्गत मूळ अर्ज दाखल केला आहे. अर्जदारांनी कळवले आहे की प्रतिवादींना आरएपीडी मार्फत दिनांक ०९.१२.२०२१ रोजीच्या रोजनाम्यार्च प्रत बजावण्यासाठी सन्मा. वसुली अधिकारी, डीआरटी-। यांच्या निर्देशानुसार अर्जदारांनी त्याची बजावणी केली जी **''सोडून गेले''** शे^{ऱ्}यासह परत आली. त्यामुळे आम्ही वृत्तपत्रात सदर सूचना प्रकाशित करीत

सूचनेमार्फत तुम्हाला कळवण्यात येते की तुम्ही तुमच्या मालकीच्या स्थावर आणि स्थावर मत्ताचा तपशिल त्यामध्ये मत्तेचे सर्वसमावेशक शपथपत्र दाखल करु शपथेवर तुमच्या मत्ता दर्शवणे आणि जगण्याची साधणे आणि विद्यमान निवासी पत्ता आणि ज्या क्षमतेत विद्यमान पत्त्यावर तुम्ही रहात आहात ते सुध्दा दर्शवणे आवश्यक आहे. तम्हाला पढे पॅनकार्ड. आधार कार्ड. पासपोर्टच्या प्रतींसह मागील पाच वर्षापासनचे आयटीआर आणि बचत खाते आणि चालु खात्याचे विवरणपत्र दाखल करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. पुढे तुम्हाला कळवण्यात येते की खटला २३.०९.२०२२ रोजी द. १२.०० वा. किंवा न्यायाधिकरणाच्या सोईनुसार त्यानंतर त्वरित अशा वेळी सुनावणीसाठी घेण्यात येणार आहे.

तुम्हाला याद्वारे वरील सदर तारीख, वेळी आणि ठिकाणी व्यक्तीशः किंवा विकलांमार्फत हजर राहणे आवश्यक आहे सूचना घ्यावी की तुम्ही हजर राहण्यात कसूर केल्यास तुमच्या गैरहजेरित अर्जाची सुनावणी होऊन निर्णय

करण्यात येईल. सदर ८ ऑगस्ट, २०२२ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने दिले.

(अजीत त्रिपाठी) वसुली अधिकारी, डीआरटी-।, मुंबई

१) श्री. एम. वेंकटरामन (प्र. ३), ८०३, शिव तिर्थ ॥, भुलाभाई देसाई रोड, मुंबई ४०००२६. २) श्रीम. **बी वेंकटरामन (प्र. ४)**, ८०३, शिव तिर्थ ॥, भुलाभाई देसाई रोड, मुंबई ४०००२६

ত্যভা State Bank of India

____ स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा- स्ट्रेस्ड ॲसेटस् मॅनेजमेंट शाखा-॥ पत्ता: स्टेट बँक ऑफ इंडिया, एसएएम ॥ शाखा, तळमजला, रहेजा चेंबर्स फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१

जाहीर सूचना

सर्वसामान्य नागरिकांना आणि विशेषतः खालील उल्लेखित कर्जदार/हमीदार/कॉर्पोरेट हमीदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, कर्जदारांना बँकेद्वारा कर्ज/पतसुविधा मंजूर करण्यात आली होती अनेक सूचना बजावूनही त्यांनी ती चुकती केली नाही. पुढे, कर्जदार, हमीदार आणि कॉर्पोरेट हमीदा यांना कायद्याच्या रितंसर प्रक्रियेचा अवलंब करून बँकेद्वारा **सहेतूक कसूरवार** म्हणून जाहीर करण्यात आले आहे. नागरिकांना याद्वारे सुचित करण्यात येते की, कर्जदार/हमीदार/कॉर्पोरेट हमीदारांस केलेला कोणताही व्यवहार हा बँकेद्वारा उपलब्ध कायदेशीर प्रक्रियेच्या अधीन असेल कर्जदार/हमीदार/कॉर्पोरेट हमीदारांना याद्वारे पंधरा दिवसांत त्यांचा थकबाकी भरण्याचा सल्ला देण्यात येत आहे, कसूर केल्यास योग्य कायदेशीर कार्यवाही/प्रक्रिया करण्यात येईल.

अ. क्र.	कर्जदार/हमीदारांचे नाव आणि त्यांचा पत्ता	कर्जदार/हमीदारांचे छायाचित्र
8	कर्जदारांचे नाव:	
	मे. एपीआय इंडस्ट्रीज प्रा. लि.,	
	ए/३ रामेश्वर कॉम्प्लेक्स, घोघा सर्कल, भावनगर,	
	गुजरात ३६४ ००२	
	६०२ कॅसाब्लांसा, प्लॉट क्र. १३०, गुलमोहर क्रॉस	
	रोड क्र. १०, जेव्हीपीडी, विले पार्ले, मुंबई ४०० ०४९.	
7	संचालक/हमीदारांचे नाव:	
	श्री. पंकज हरिलाल वालिया	Special
	ए/७१ वर्षा, जेव्हीपीडी, गुलमोहर क्रॉस रोड क्र. ४,	
	विलेपार्ले (प.), मुंबई -४०० ०४९	
	श्री. भरत हरिलाल वालिया	
	१००१ रुपानी हाऊस, ३२, अशोकनगर सोसायटी,	0.0
	एनएस रोड ९, जुह्, मुंबई -४०० ०५६	
	श्री. हार्दिक भरत वालिया	
	१००१, रुपानी हाऊस, जेव्हीपीडी, विले पार्ले	
	(पश्चिम), मुंबई ४०० ०५६	
	<u> </u>	

युनीटचे नावः मे. एपीआय इंडस्ट्रीज प्रा. लि. एकूण थकबाकी: रु. ३२,५४,६७,८१६.६१, ३१.०८.२०२२ रोजीस अधिक वरील रक्कमेवर सांपार्श्विक दराने पुढील व्याज सह एनपीएच्या तारखेपासून अनुषंगिक खर्च, दंडात्मक व्याज परिव्यय, प्रभार इ.

दिनांक : ०७.०९.२०२२ उप महाव्यवस्थापक

> तारीख: ०३/०९/२०२२ ठिकाण : अहमदाबाद

आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय-इंडियन रेयॉन कंपाऊंड, वेरावल, गुजरात-३६२२६६

ADITYA BIRLA . शाखा कार्यालय-जी कॉर्पोरेशन टेक पार्क, कासारवडवली, घोडबंदर रोड, ठाणे-४००६०७ (महाराष्ट्र)

जोडपत्र IV(सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चा नियम ८(१) पहा) कञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता) (नियम-८(१) पहा) ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी **आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे** प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टुक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात **भा.रु. १४,६३,३८१/- (रुपये चौदा लाख त्रेसष्ट** हजार तिनशे एक्याऐंशी मात्र) अशी सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी कर्जदार इम्तियाज अहमद आणि शहजाद सिद्दिकी यांना बोलविण्यासाठी दिनांक १८.०४.२०२२ रोजीची

मागणी सचना जारी केली होती. कर्जदारांनी रक्कम चुकती करण्यास कसूर केली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी **सदर ०५ सप्टेंबर, २०२२** रोजी सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ९ अन्वये त्यांना/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून येथील खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदर मिळकतीसह व्यवहार करू नये आणि मिळकतीसह केलेला कोणताही व्यवहार हा **भा.रु. १४,६३,३८१/- (रुपये** चौदा लाख त्रेसष्ट हजार तिनशे एक्याऐंशी मात्र) आणि त्यावरील व्याज या रकमेकरिता आदित्य विर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या प्रभाराच्या अधिन राहील. कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम ८ च्या तरतदींकडे वेधण्यात

स्थावर मिळकतीचे वर्णन

पंचायत समिती आणि जिल्हा परिषद तालुका ठाणे, जिल्हा ठाणेच्या हद्दीतील गाव निघु, तालुका ठाणे येथे स्थित आणि वसलेल्या सर्व्हे क्र. ४, हिस्सा क्र.५/बी धारक बिनशेती जमिनीवर स्थित ''मेरा घर एआर निघ" अशा ज्ञात इमारतीमधील विंडो सिल्सची साईड वॉल आणि टेरेस/डेकच्या पॅरापेट वॉल्ससह वॉल थिकनेसच्या संपूर्ण क्षेत्रासह वर सांगितल्याप्रमाणे चटई क्षेत्र म्हणजेच सर्व रुम्स, डब्ल्यूसी, बाथरुम्स, जोडलेली बाल्केनी, कपाटे, टेरेस/डेक आणि विंडो सिल्सचे क्षेत्रासह संपूर्ण फ्लॅटमधील मोजमापित ३५.२०९ चौ.मी. (चटई क्षेत्र म्हणजेच मजल्याचे प्रत्यक्ष क्षेत्र) ३ ऱ्या मजल्यावरील क्र. डी-३०३ धारक फ्लॅटचे सर्व ते भाग आणि विभाग आणि सीमाबध्द: पूर्व: ए आणि बी विंग, दक्षिण: ओपन प्लॉट, **पश्चिम:** रस्ता, उत्तर: ओपन प्लॉट.

दिनांक : ०५.०९.२०२२ ठिकाण : मुंबई

प्राधिकृत अधिकारी आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

हिंदुस्तान अप्लायन्सेस लिमिटेड

नोंद. का.: १३०१, १३ वा मजला, पेनिन्सुला बिझनेस पार्क, टॉवर बी, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल (पश्चिम), मुंबई - ४०००१३. ई-मेल आयडी: info.roc7412@gmail.com दूरध्वनी क्र. ०२२-३००३६५६५ । संकेतस्थळः www.hindustan-appliances.in सीआयएनः एल१८१०१एमएच१९८४पीएलसी०३४८५७

३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-मतदानासंदर्भात माहिती आणि पुस्तिका बंद

- याद्वारे सूचना देण्यात येते की, हिंदुस्तान अप्लायन्सेस लिमिटेडच्या सभासदांची ३८ वी वार्षिव सर्वसाधारण सभा ("एजीएम") ३८ व्या एजीएमच्या सूचनेत समाविष्ट व्यवसायाच्या व्यवहारासाठी शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ रोजी दु. ४.०० वा. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय १३०१, १३ वा मजला, पेनिन्सुला बिझनेस पार्क, टॉवर बी, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल (पश्चिम), मुंबई -
- वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवाल आणि ३८ व्या एजीएमची सूचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रत कंपनी/डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदणीकृत असणाऱ्या ई-मेल पत्त्यावर इलेक्ट्रॉनिक स्वरूपार पाठविण्यात येतील. वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवाला आणि ३८ व्या एजीएमर्च सूचना कंपनीचे संकेतस्थळ www.hindustan-appliances.in येथे उपलब्ध करून देण्यात येईल आणि स्टॉक एक्स्चेंजचे संकेतस्थळ अर्थात बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) याच्या संकेतस्थळावरून घेता येईल.
- सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियमावली ४४ आणि कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासकीय) नियमावली, २०१४ च्या नियम २० सहवाचता कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदीनुसार, सूचनेतील नमूद सर्व ठरावांवर नॅशनल सिक्युरीटीज इंडिया लिमिटेड (एनएसडीएल) www.evoting.nsdl.com द्वारे पुरविलेल्या रिमोट ई-मतदान सेवेद्वारे त्यांच्या सभासदांना ई-मतदान सुविधा पुरवित आहे.
- म) रिमोट ई-मतदान कालावधी मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२ रोजी (स. ९.०० वा.भाप्रवे) पासून स्र होईल आणि गरूवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी (संध्या, ५,०० वा, भाप्रवे) पर्यंत संपेल, रिमोट ई मतदान मॉड्युल सीडीएसएलद्वारे त्यानंतर मतदानाकरिता शक्य नसेल. सभासदाद्वारे एकदा ठरावावर मत दिल्यानंतर, सभासदाला त्यानंतर बदलता येणार नाही.
-) कट ऑफ तारीख अर्थात शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२२ रोजी डिपॉझिटरीद्वारे देखभाल करण्या आलेल्या लाभप्रद मालक नोंदणी वा सभासदांची नोंदणी असणारे सभासद केवळ सर्वसाधारण सभेत बॅलट पेपरद्वारे एजीएममध्ये रिमोट ई-मतदान आणि ई-मतदानाची सेवा प्राप्त करण्यास हक्कदार आहेत सभासद केवळ एकाच स्वरूपातद्वारे मत देऊ शकतात ते म्हणजे बॅलटद्वारे वा रिमोट ई-मतदानाद्वारे.
- क) कट ऑफ तारीख अर्थात शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ रोजी शेअर्स धारण केल्यास आणि एजीए सूचनेच्या पश्चात कंपनीचे भागधारक झाल्यास आणि कोणतीही व्यक्ती कंपनीचे शेअर्स संपादित करत असल्यास, त्यांचा फोलिओ क्र./डीपी आयडी आणि क्लाएंट आयडी क्र. नमूद करू evoting.nsdl.co.in येथे विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकता. तथापि मतदानाकरिता एनएसडीएलसह कोणत्याही व्यक्तीने आधीच नोंदणीकृत केले असेल तर मत देण्याकरिता त्याचा/तिचा अस्तित्वातील युजर आयडी आणि पासवर्ड वापरता येईल.
- सभासदांना पुढे सूचित करण्यात येते कीः
- i) रिमोट ई-मतदान गुरूवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी संध्या. ५.०० वा. नंतर संमत असणार
- ii) बॅलट पेपरद्वारे मताची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध करून देण्यात येईल iii) सभासद रिमोट ई-मतदानाद्वारे त्याचे/तिचे मत वापरल्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभेत
- सहभागी होऊ शकतात परंतु सभेत पुन्हा मत देण्यास हक्कदार नाहीत. ई) कोणत्याही शंका असल्यास, सभासदांनी 'फ्रिकेन्टली आस्क्ड केश्नन्स (एफएक्यूज)' याचा संदर्भ घ्याव आणि डाऊनलेड सेक्शन अन्वये सभासदांकरिताwww.evoting.nsdl.com येथे उपलब्ध असणारे मॅन्युअली पाहावे अथवा टोल फ्री क्र. १८००१०२०९९० आणि १८००२२४४३० येथे संपर्क साधावा
- योग्य आणि पारदर्शी मतदान प्रक्रिया (दोन्ही रिमोट ई-मतदान आणि बॅलट मतदान) पडताळणीसाठ पड़तालणीकार म्हणन मेसर्स डी कोठारी असोसिएटस यांची कंपनीने नियक्ती केली आहे पुढे सूचित करण्यात येते की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स
- २०१५ च्या नियमावली ४२ आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ नुसार, ३८ वी वार्षिव सर्वसाधारण सभेच्या उद्देशाकरिता सभासदांची नोंदणी आणि शेअर हस्तांतरण खाते शनिवार, २४ सप्टेंबर, २०२२ पासून ते शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ पर्यंत (दोन्ही दिवस मिळून) बंद राहील. मंडळाच्या आदेशादां

हिंदस्तान अप्लायन्सेस लिमिटेडकरित

तारीखः ०६.०९.२०२२ स्थळ: मुंबई

नियती अरूण सेनगा कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

शुक्रा बुलियन्स लिमिटेड

सीआयएन :एल६७१२०एमएच१९९५पीएलसी२८४३६३ नोंद. कार्यालय: २३२, २रा मजला, पंचरत्न, एम. पी. मार्ग, ऑपेरा हाऊस, गिरगाव मुंबई मुंबई शहर महा.- ४००००४ ईमेल: shukrabulllions232@yahoo.com

सचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की शुक्रा बुलियन्स लिमिटेडची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, ३० सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ०२.०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) इतर ऑडिओ व्हिज्यअल माध्यमांदारे (ओव्हीएएम) दारा ३ सप्टेंबर २०२२ ची सचनामध्ये नमद केल्याप्रमाणे व्यवहार करण्यासाठी आयोजित केली जाईल. कंपनी २०२१–२२ या कालावधीसाठी २८ व्या एजीएम आणि वार्षिक अहवालाची सूचना इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे केवळ त्या सदस्यांना पाठवेल ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी आणि/किंवा डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने ५ मे २०२० रोजी कोविड-१९ साथीच्या आजाराबाबत जारी केलेली परिपत्रके ८ एप्रिल २०२० च्या परिपत्रकांसह आणि परिपत्रक क्रमांक १०/२०२१ दिनांक २३ जून २०२१, आणि १३ एप्रिल, २०२० आणि सेबी परिपत्रकांसह वाचली. दिनांक १२ मे २०२०, सेबी परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/ सीएफडी/सीएमडी/सीआयआर/पी/२०२०/२४२ दिनांक ०९.१२.२०२० आणि एमसीए आणि सेबी द्वारे वेळोवेळी जारी केलेली इतर परिपत्रके. नोटीससह वार्षिक अहवाल एजीएम आयोजित करणे वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे कंपनी www.shukrabullions.in वर आणि नॅशनल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडच्या वेबसाइटवर www.evotingindia.com आणि बीएसई लिमिटेडची वेबसाइट www.bseindia.com. कृपया ०३.०९.२०२२ च्या नोटीसमध्ये दिलेल्या तपशीलवार सूचनांचे अनुसरण करा आणि कोणत्याही माहितीसाठी मीटिंगला उपस्थित राहा आणि मतदान करा.

फिलिकल मोद्रमध्ये शेअर्म धारण करणी या आणि ज्यांचा ईमेल आयडी कंपनीकडे नोंटणीकत नाही अशा भागधारकांना मत देण्यासाठी RTA शी संपर्क साधावा किंवा AGM सूचनेमध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करावे. ज्या सदस्यांना कंपनीकडे नोंदणीकत ईमेल आयडी मिळवायचा आहे त्यांनी RTA शी संपर्क साधावा किंवा AGM सूचना दिनांक ०३.०९.२०२२ मध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करावे, कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ आणि LODR, २०१५ च्या नियमन ४२ नुसार सूचना पुढे देण्यात आली आहे. कंपनीच्या आगामी २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने सदस्य नोंदणी आणि कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स शनिवार, २४ सप्टेंबर २०२२ ते शुक्रवार, ३० सप्टेंबर २०२२ (दोन्ही दिवसांसह) बंद राहतील.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ नुसार कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सह वाचल्यानुसार, कंपनीने आपल्या भागधारकांना त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक माध्यमातून (ई-मतदान) देण्याची सविधा प्रदान केली आहे. नोटीसमध्ये नमद केलेला ठराव, कंपनी कायदा, २०१३ च्या तरतुदीनुसार तपशील आवश्यक आहेत आणि नियम खाली दिले आहेत:

नोटिसा पाठवण्याची पूर्णता तारीख	६ सप्टेंबर २०२२	
इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान सुरू	मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२ रोजी सकाळी	
होण्याची तारीख आणि वेळ.	१०:०० वा भा.प्र.वे.	
इलेक्द्रॉनिक माध्यमातून मतदान	गुरुवार, २९ सप्टेंबर २०२२ रोजी ०५:०० वा.	
संपण्याची तारीख आणि वेळ	भा.प्र.वे.	
त्यानंतर इलेक्द्वॉनिक माध्यमातून	गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी ०५:०० वा.	
मतदानास परवानगी नसेल	भा.प्र.वे.	
ईजीएमची सूचना कंपनीच्या वेबसाइटवर	www .shukrabullions.in	
आणि एनएसडीएल वेबसाइट	www.evotingindia.com www.bseindia.com	
	वर उपलब्ध आहे.	
ई-मतदानाच्या हक्काचे अधिकार निश्चित	शुक्रवार, २३ सप्टेंबर २०२२	
करण्यासाठी कट–ऑफ तारीख		
इलेक्ट्रॉनिक मतदानाशी संबंधित तक्रारींचे	चॅन द्रकांत हिम्मतलाल शाह, संचालक ईमेल : -	
निराकरण करण्यासाठी जबाबदार	shukrabulllions.@yahoo.com पत्ता : २३२,	
व्यक्तीचे संपर्क तपशील आणि	२रा मजला, पंचरत्न, एम.पी. मार्ग, ओपेरे हाऊस,	
व्हीसी/ओव्हीएएम द्वारे भेट;	गिरगाव मुंबई, मुंबई शहर महा ४००००४ इन.	
	इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान सुरू होण्याची तारीख आणि वेळ. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान संपण्याची तारीख आणि वेळ त्यानंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानास परवानगी नसेल ईजीएमची सूचना कंपनीच्या वेबसाइटवर आणि एनएसडीएल वेबसाइट ई-मतदानाच्या हक्काचे अधिकार निश्चित करण्यासाठी कट-ऑफ तारीख इलेक्ट्रॉनिक मतदानाशी संबंधित तक्रारींच निराकरण करण्यासाठी जबाबदार व्यक्तीचे संपर्क तपशील आणि	

एजीएममध्ये बॅलेट पेपरद्वारे मतदान करण्याची सविधा उपलब्ध करून दिली जाणार नाही आणि ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगदारे मतदान केले नाही ते एजीएममध्ये मतदान करू शकतील, एजीएमपवी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिलेले सदस्य एजीएममध्ये उपस्थित राह् शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही. सभेची सूचना पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ्फ तारखेला म्हणजे शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ रोजी शेअर्स धारण केल्यानंतर कंपनीचा सदस्य होणारी कोणतीही व्यक्ती evoting@nsdl.co वर विनंती पाठवून वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. कोणत्याही व्यक्तीचे नाव सदस्यांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये कट ऑफ तारखेनसार म्हणजे शक्कवार. २३ सप्टेंबर. २०२२ मध्ये नोंदवलेले असेल तरच ती रिमोट ई-व्होटिंगच्या सविधे सर्वसाधारण तसेच सभेत मतदान म्हणन चा लाभ घेण्यास पात्र असेल.

शुक्रा बुलियन्स लिमिटेड करीता सही/-

चंद्रकांत हिम्मतलाल शाह संचालक (दिन: ०११८८००१) सविता ऑईल टेक्नॉलॉजिस लिमिटेड

सीआयएनः एल२४१००एमएच१९६१पीएलसी०१२०६६ नोंदणीकृत कार्यालयः ६६/६७, निरमन भवन, निरमन पॉईट, मुंबई - ४०००२९ ई-मेल आयडीः legal@savita.com संकेतस्थळः www.savita.com

सभासदांना ६१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

पाद्वारे सूचना देण्यात येते की, सविता ऑईल टेक्नॉलॉजिस लिमिटेडची ("कंपनी") ६१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") ३७ व्या एजीएमच्या सूचनेत समाविष्ट व्यवसायाच्या यवहारासाठी सिक्युरीटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया आणि कारभार व्यवहार मंत्रालय (यानंतर "संबंधित सर्क्युलर्स" उल्लेखावे) द्वारे वेळोवेळी निर्गमित विविध सर्क्युलर्स सहवाचता पुधारित सिक्युरीटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड स्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ ("सेबी-एलओडीआर") आणि कंपनी अधिनियम, २०१३ ("अधिनियम") च्या सर्व प्रजोज्य तरतुदी आणि त्यान्वये करण्यात आलेल्या नियमावलीनुसार, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ("व्हीसी")/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल माध्यम ("ओएव्हीएम["]) द्वारे **गुरूवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी स. ११.०० वा.** घेण्यात येणार आहे.

व्हीसी वा ओएव्हीएमद्वारे सहभागी सभासद कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०३ अन्वये कोरमच्या उद्देशाकरिता गणण्यात येतील.

संबंधित सर्क्युलर्सनुसार, कंपनीने कंपनी/प्रबंधक आणि शेअर हस्तांतरण दलाल असे, लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि./डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदणीकृत असणाऱ्या ई-मेल पत्त्यावर सभासदांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपाद्वारे ६ सप्टेंबर, २०२२ रोजी वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना पाठवण्यात आली आहे. वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवालासह एजीएमची येथे रिमोट ई-मतदान, सहभागी आणि मताचे स्वरूप आणि प्रक्रिया समाविष्ट एजीएमची सूचना कंपनीचे संकेतस्थळ <u>www.savita.com,</u> स्टॉक स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लि. चे संकेतस्थळ <u>www.nseindia.com</u> अनुक्रमे येथेदेखील उपलब्ध आहे आणि नॅशनल सिक्युरीटीज इंडिया लिमिटेड ("एनएसडीएल") (रिमोट ई-मतदान सुविधा पुरविण्याकरिता एजन्सी) <u>www.evoting.nsdl.com</u> येथेदेखील उपलब्ध

सेबी-एलओडीआरच्या नियमावली ४४ आणि वेळोवेळी सुधारित कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासकीय) नियमावली, २०१४ च्या नियम २० सहवाचता अधिनियमाच्या कलम १०८ नुसार, सभासदांना एनएसडीएलद्वारे पुरविलेल्या एजीएम येथे रिमोट ई-मतदान आणि -मतदान द्वारे इलेक्ट्रॉनिक मत सिस्टिम वापरून सूचनेत नमूद सर्व ठरावांवर त्यांचे मत रेण्यासाठी सुविधा पुरविण्यात येईल आणि सदर <u>www.evoting.nsdl.com</u> येथे उपलब्ध आहे. अधिनियमाच्या तरतुदी आणि सदर नियमावलीनुसार तपशील खालीलप्रमाणे आहेतः

गुरूवार, २२ सप्टेंबर, २०२२ रिमोट ई-मतदान सुरू होण्याची | रविवार, २५ सप्टेंबर, २०२२ रोजी स. ९.०० वा. तारीख आणि वेळ रिमोट ई-मतदान संपण्याची होण्याची बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२ रोजी संध्या. तारीख आणि वेळ ५.०० वा. त्यानंतर अर्थात रिमोट ई-मतदान कालवधी संपल्यानंतर रिमोट ई-मतदान संमत असणार

नाही आणि रिमोट ई-मतदान सविधा त्यानंतर ब्लॉक करण्यात येईल पस्तिका बंद कालावधी गुरूवार, २२ सप्टेंबर, २०२२ ते गुरूवार, २९ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस मिळून)

मतदानाकरिता सुविधा एजीएमदरम्यान इलेक्ट्रॉनिक स्वरूपातदेखील पुरविण्यात येईल कंपनी व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएम येथे उपस्थित सभासदांकरिता एजीएमदरम्यान ज्यांनी त्यांचे मत रिमोट ई-मतदानाद्वारे दिलेले नाही आणि अन्यथा असे करण्यास थांबविण्यात आलेले नाही, त्यांना ई-मतदान सुविधादेखील पुरवित आहेत. सभासद, ज्यांनी एजीएमपूर्वी

रिमोट ई-मतदानाद्वारे ज्यांनी त्यांचे मत दिले आहे असे सभासद एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएमद्वारे सहभागी आणि उपस्थित राह शकतात पण त्यांचे मत पुन्हा देण्यास हक्कदार नसतील. सभासदांद्वारे मत देण्याच्या प्रक्रिया $\hat{/}$ स्वरूपाचे तपशील एजीएम सूचनेच्या सभासदांचे मतदान हक कट-ऑफ तारख अर्थात गुरूवार, २२ सप्टेंबर, २०२२ रोजी कंपनीच्या भरणा केलेल्या समभाग भांडवलातील त्यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या शेअर्स

समान असतील रिमोट ई-मतदान वा लॉगिन आयडीसंदर्भात कोणत्याही शंका वा अडचणी असल्यास, सभासदांनी भागधारकांकरिता मफ्रिकेन्टली आस्क्ड केश्नन्स (एफएक्यूज)फ याचा संदर्भ यावा आणि डाऊनलेड सेक्शन अन्वये भागधारकांकरित<u>ा www.evoting.nsdl.com</u> येथे

उपलब्ध असणारे मॅन्युअली पाहावे अथवा टोल फ्री क्र. १८००१०२०९९० आणि १८००२२४४३० येथे संपर्क साधावा वा <u>evoting@nsdl.co.in</u> यावर ई-मेल लिहावा. विशेषतः एजीएम दरम्यान ई-मतदान पद्धती वा रिमोट ई-मतदान, एजीएममध्ये सहभाग होण्याकरिता सूचना काळजीपूर्वक वाचण्याची विनंती आहे.

सविता ऑईल टेक्नॉलॉजिस लिमिटेडकरिता

स्थळः मुंबई तारीखः ६ सप्टेंबर, २०२२

उदय सी. रेगे कंपनी सचिव आणि कार्यकारी उपाध्यक्ष-कायदा



द इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट ऑफ इंडिया लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: आयटीआय हाऊस, ३६, डॉ. आर. के. शिरोडकर मार्ग, परळ,

मुंबई - ४०० ०१२ दूरध्वनी: ०२२ ४०२७ ३६००; फॅक्स: ०२२ ४०२७ ३७०० वेबसाइट: www.itiorg.com, ईमेल: info@itiorg.com सीआयएन: एल६५९१०एमएच१९९१पीएलसी०६२०६७

३१वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-व्होटिंग माहिती सूचना गद्वारे **सूचना** देण्यात आली आहे की द इन्व्हेस्टमेंट द्रस्ट ऑफ इंडिया लिमिटेड (कंपनी) र्च एकतीसावी (३१वी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, २९ सप्टेंबर २०२२ रोजी . सकाळी ११.०० वाजता (भा.वे.) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/इतर ऑडिओ व्हिज्यअल मीन्स (व्हीसी/ओव्हीएएम) रोजी होणार आहे, ३१वी एजीएम कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या 'एमसीए') सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांक ०८ एप्रिल २०२०, परिपत्रक क्रमांक १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, परिपत्रक क्रमांक २०/२०२० दिनांक ०५ मे २०२०, परिपत्रक क्रमांक ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी २०२१, परिपत्रक क्रमांक १९/२०२१ दिनांक ०८ डिसेंबर २०२१, परिपत्रक क्रमांक २१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर २०२१ आणि परिपत्रक क्रमांक २/२०२०२२ रोजी अनुक्रमे , कंपनी कायदा, २०१३ च्या संबंधित तरतदी आणि त्याअंतर्गत केलेले नियम आणि १२ मे २०२० रोजीचे सेबी परिपत्रक, १५ जानेवारी २०२१ चे सेबी परिपत्रक आणि १३ मे २०२२ चे सेबी परिपत्रक यासह वाचा २०१५ (एकत्रितपणे परिपत्रक म्हणून संदर्भित) अनुसार होणार आहे.

३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी लेखापरीक्षित स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय विवरणे, मंडळाचा अहवाल आणि वैधानिक लेखापरीक्षकाचा अहवाल (एकत्रितपणे वार्षिक अहवाल म्हणून संदर्भित) यासह एजीएमची सूचना मंगळवार, ६ सप्टेंबर, २०२२ रोजी पाठविण्यात आली आहे. सर्व सदस्यांना इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) / रजिस्द्वार आणि शेअर ट्रान्सफर एजंट (आरटीए) कडे नोंदणीकृत आहेत, जसे की, वर नमूद केलेल्या गोष्टींनुसार एमसीए, सेबी द्वारे जारी केलेली परिपत्रके आणि कंपनी कायदा, २०१३ आणि सेबी नियमांच्या तरतुर्दीचे पालन करून. आर्थिक २०२१-२२ वर्षासाठी ३१वी एजीएम आणि वार्षिक अहवालाची सूचना कंपनीच्या

वेबसाइट www.itiorg.com वर आणि स्टॉक एक्स्चेंज अर्थात इडए लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ्फ्र इंडिया लिमिटेडच्या वेबसाइट www.bseindia. लेा आणि vww.nseindia.com अनुक्रमे वर उपलब्ध आहे.

ई-व्होटींग

कायद्याच्या कलम १०८ च्या अनुषंगाने आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ चे नियम २० आणि सची विनियमांचे नियम ४४ आणि सर्वसाधारण सभेच्या मएसएस-२फ वर सचिवीय मानकांसह वाचलेले ई-व्होटिंग, कंपनी -सर्व ठरावांवर सेंद्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएलएल) मार्फत आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत व्यवहार करावयाच्या सर्व व्यवसायांच्या संदर्भात इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली मरिमोट ई-व्होटिंगफ वापरून मतदान करण्याची सुविधा सदस्यांना ई-वोटिंग प्रदान करत आहे. नोटीसमध्ये नमूद केले आहे. पुढे, सदस्यांना पुढील गोष्टींची नोंद घेण्याची विनंती केली जाते:

- १. दरस्थ ई-मतदान कालावधी रविवार, २५ सप्टेंबर, २०२२ रोजी सकाळी १.०० वाजता मरू होईल आणि बधवार २८ मध्येंबर २०२२ रोजी १डह मध्याकाली ५ ०० वाजना संपेल. त्यानंतर, रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल मतदानासाठी सीडीएलएल द्वारे अक्षम केले
- २. डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या सदस्यांच्या / लाभार्थी मालकांच्या नावावर नोंदणी केलेल्या समभागांच्या पेड-अप मूल्यावर मतदानाचा हक गणला जाईल, म्हणजे गुरुवार, २२ सप्टेंबर २०२२ रोजी.
- सदस्य नसलेली व्यक्ती कर-ऑफ तारखेनसार म्हणजे गरुवार २२ सप्टेंबर २०२२ ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे. तथापि, जे सदस्य भौतिक स्वरूपात शेअर्स धारण करत आहेत किंवा ज्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता कंपनी / डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत केलेला नाही किंवा कोणतीही व्यक्ती जी कंपनीचे शेअर्स घेते आणि इलेक्ट्रोनिक पद्धतीने नोटीस पाठविल्यानंतर कंपनीचे सदस्य बनते एजीएम च्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे, कंपनी, आणि कट-ऑफ तारखेनुसार शेअर्स धारण करते, म्हणजे गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२ खालील सूचनांद्वारे वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळव शकतात
- ४. एजीएममध्ये उपस्थित असलेल्या सदस्यांनी हे लक्षात घ्यावे की ज्यांना मतदान करण्याचा अधिकार आहे परंतु त्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदानाचा हक बजावला नाही, ते सोबतच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व व्यवसायांसाठी ई-व्होटिंगद्वारे एजीएम दरम्यान मतदान करू शकतात. रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदानाचा हक बजावलेले सदस्य एजीएमला उपस्थित राहु शकतात परंतु एजीएममध्ये मतदान करू शकत नाहीत.
- ज्या सदस्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकत केलेला नाही आणि डीमॅट मोडमध्ये इक्टिी शेअर्स धारण केले आहेत त्यांनी त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागींकडे त्यांच्या ई-मेल पत्त्याची नोंदणी करण्याची विनंती केली आहे आणि भौतिक स्वरूपात इक्विटी शेअर्स धारण केलेल्या सदस्यांना त्यांचा ई-मेल मिळू शकेल. रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंटकडे नोंदणीकृत पत्ते उदा. Support@purvashare.com वर विनंती पाठवून पूर्वा शेअरजिस्टी (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, सदस्यांना नाव, फ्रांलिओ क्रमांक, प्रमाणपत्र क्रमांक, पॅन, मोबाइल आणि ईमेल इत्यादी तपशील प्रदान करण्याची विनंती केली जाते.
- ६. सीडीएसएल ई-व्होटिंग प्रणालीवरून एजीएम आणि ई-व्होटिंगला उपस्थित राहण्याबाबत तुम्हाला काही शंका किंवा समस्या असल्यास, तुम्ही करू शंकता helodesk.evoting0cdslindia.com वर ई-मेल लिहा किंवा ०२२-२३०५८५४२ वर संपर्क साधावा.

२२-२३०५८७३८ आणि ०२२-२३०५८५४२/४३. इलेक्ट्रोनिक माध्यमातून मतदान करण्याच्या सुविधेशी संबंधित सर्व तक्रारी श्री राकेश

स्थळ : मुंबई,

दिनांक : ०६ सप्टेंबर २०२२.

दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, सीडीएसएल, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफ्फतलाल मिल कंपाउंड्स, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व) यांच्याकडे पाठविल्या जाऊ शकतात. मुंबई - ४०० ०१३ किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल पाठवा किंवा ०२२-२३०५८५४२/४३ वर कॉल करा.

द इनव्हेटमेंट ट्रस्ट ऑफ इंडिया लिमिटेड सतिश भानुशाली,

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

कब्जा सूचना याअर्थी, जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (पूर्वी जनलक्ष्मी फायनान्स सर्व्हिसेस लिमिटेड अशी ज्ञात) चे प्राधिकृत अधिकारी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेटस् ॲण्ड . एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ चे नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्वये त्यांना मिळालेल्या शक्तीच्या आधारे कर्जदार/सह-कर्जदारांना त्यांच्या नावासमोरील रक्कमेसह सदर सूचनेमध्ये नमूद अशा लागू दराने त्यावरील व्याज च्यासह भरणाच्या आणि/किंवा वसुलीच्या दिनांकापर्यंत पुढील व्याज लागू असलेले अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. सदः

सूचनेच्या प्राप्ती पासून ६० दिवसांत चुकती करण्यासाठी मागणी सूचना जारी केली आहे.							
अ. क्र.	कर्ज क्र.	कर्जदार/ सह–कर्जदार/ हमीदार/गहाणदार	रोजी प्रमाणे १३(२) सूचना दिनांक/ थकीत देय (रु.)	दिनांक/वेळ आणि कब्जा प्रकार			
۶.	३०४२९४४००००२४०	 संदिप उबाळे प्रो. संदिप इलेक्ट्रिकल, संदिप उबाळे, हनुमंत उबाळे, कोंडाबाई उबाळे 	११-०६-२०२२ रु. १५,८८,०१८.०० (रुपये पंधरा लाख अङ्घाऐंशी हजार अठरा मात्र) ०८/०६/२०२२ रोजीस	०२.०९.२०२२ दु. ०१.३५ सांकेतिक कब्जा			
	तारण मत्तेचे वर्णन : स्थावर मिळकत मोजमापित ६३५ चौ. फू., फ्लॉट क्र. ३०, ५वा मजला, श्री दत्त						

रेसिडेन्सी, स. क्र. ८, हिस्सा क्र. ८/६, आंबेगाव बीके, तालुका हवेली, जि. पुणे-४११०४६ चे ते सर्व भाग आणि विभाग आणि सदर जमीन ही पढीलप्रमाणे त्या **दिशेला किंवा त्यादिशेने सीमाबद्ध आहे पूर्व**: डक्ट आणि पॅसेज, **दक्षिण:** मोकळी जागा, **पश्चिम:** मोकळी जागा आणि **उत्तर:** फ्लॅट क्र. २१. 09.08.2022. रु. ३०,६४,२०२.८०[°] (रुपये

१) रितेश शंकर शिंदे. दु. ०३:०० सांकेतिक तीस लाख चौसष्ट हजार दोनशे ४५७६९४२०००१२६४ २) शोभा शंकर शिंदे टोन आणि पैसे ऐंशी मान्। ०८.०६.२०२२ रोजीस **तारण मत्तेचे वर्णन** : रायगडच्या नोंदणीकत जिल्हा आणि उप जिल्ह्याच्या अधिकारक्षेत्रातील आणि नर्व

__________ मुंबईच्या स्थानिक हद्दीमधील सुद्धा आणि सेक्टर क्र. २४, नोड पुष्पक (न्यु वहाळ) उल्वे, नवी मुंबई

तालुका पनवेल, जिल्हा रायगड येथे स्थित सिडकोद्वारे वाटप प्लॉट क्र. ११५ वर बांधकामित असलेल्य

जापुर्वन निर्माण क्षेत्र का विकास के प्रतिकारिक कार्यक्ष कार्यक्ष कार्यक्ष कार्यक्ष कार्यक्ष कार्यक्ष कार्यक्ष कृष्णा एम्पायर्स अशा ज्ञात इमारतीमधील बंद बाल्कर्नी आणि मोजमाणित ४२५ चौरस फूट, रूचा मजल्यावरील फ्लॅट क्र. २०२ चे ते सर्व भाग आणि विभाग आणि **सदर प्लॉट खालीलप्रमाणे सीमाबद्ध** आहे पूर्वेला: प्लॉट क्र. ११५ए, पश्चिमेला: प्लॉट क्र. ११४, दक्षिणेला: ९ मी. रुंद रस्ता, उत्तरेला प्लॉट क्र. ११६. ज्याअर्थी वरील नमूद कर्जदार/सह–कर्जदार/हमीदार/गहाणदारांनी थकीत रकमेची परतफेड करण्यास कसूर केली असल्याने विशेषतः वरील नमूद कर्जदारांना आणि जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, **जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड** चे प्राधिकृत अधिकाऱ्यानी वरील नमूद दिनांकारोजी सदर नियमांच्या नियम ८ सहवाचता सदर ॲक्टच्या कलम १३(४) अन्वये त्यांना मिळालेल्या शक्तींचा वापर करून वरील नमूद मिळकत/तारण मत्तेचा सांकेतिक कब्जा घेतला. बरील नमूद कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार/गहाणदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येते की, उपरोक्त मिळकत/तारण मत्ते सह कोणताही व्यवहार करू नये. सदर

. मिळकत/तारणमत्तेसह कोणताही व्यवहार केल्यास हा **जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड** च्या अधीन राहील. सही/- प्राधिकत अधिकारी ठिकाणः पुणे आणि मुंबई जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड करिता दिनांकः ०६.०९.२०२२



नोंदणीकृत कार्यालयः दि फेअरवे, तळ आणि पहिला मजला, सर्व्हे क्र. १०/१, ११/२ आणि बंगळुरू - ५६००७१. <u>शाखा कार्यालयः</u> मोदी प्लाझा, कार्यालय क्र. ७०४/७०५, मुकुंद नगर सातारा रोड, पुणे-४११०३७

ARSHIYA LIMITED Arshiya

CIN: L93000MH1981PLC024747 Reg. Off: 205, 2nd Floor, Ceejay House, Shiv Sagar Estate, F-Block, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai-400018
T: +91 22 42305500/02, F: +91 22 4230 5555
E-mail: info@arshiyalimited.com | Website: www.arshiyalimited.com

NOTICE OF THE 41ST ANNUAL GENERAL MEETING OF ARSHIYA LIMITED

The notice is hereby given that :

- The 41st Annual General Meeting ("AGM") of the Company to transact the Ordinary and Special Business as set out in the Notice dated 10th August, 2022 convening the AGM will be held on Tuesday, 27th September, 2022 at 03.00 PM (IST) through Video Conferencing (VC)/Other Audio Video Means (OVAM) without physical presence of the Members of the Company, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013, and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 5, 2020, General Circular No. 22/2020 dated June 15, 2020, General Circular No. 33/2020 dated September 28, 2020, General Circular No. 39/2020 dated December 31, 2020, General Circular No. 02/2021 dated January 13, 2021, General Circular No. 19/2021 dated December 08, 2021, General Circular No. 21/2021 dated December 14, 2021 and General Circular No. 02/2022 dated May 05, 2022 (collectively 'MCA Circulars") and Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its circular no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 issued by Securities and Exchange Board of India (collectively "the said Circulars").
- In terms of the said Circulars, the Annual Report of the Company for F.Y. 2021-22 and the Notice of the 41st AGM has been sent on 5th September, 2022 through electronic mode (i.e. email) to the members whose e-mail address are registered with the company
- RTA and the Depository Participants.

 The Notice of the 41st AGM and Annual Report for Financial Year 2021-22 have been uploaded on the Company's website i.e. www.arshiyalimited.com and on thewebsite of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoiting.nsdl.com the Stock Exchanges viz. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange Limited at www.nseindia.com. Shareholders whose email ids are not updated with the
- Company/Registrar and Share Transfer Agents/Depository Participants can avail soft copy of the 41st AGM Notice and Annual Report for FY 2021-22 by raising a request to the Company by email at teamsecretarial@arshiyalimited.com. Members desirous of obtaining any information concerningthe accounts and operations of the Company are requested to address
- their queries at teamsecretarial@arshiyalimited.com at least 7 working days before the date of the AGM (i.e. on or before Tuesday, 20th September, 2022), to enable the Company to suitably reply to such queries at the AGM or by email In terms of Section 108 of the Companies Act, 2013, read with
- Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, and the Secretarial Standards on General Meetings (SS2) issued by The Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to offer its members the facility of 'remote e-voting" provided by National Securities Depository Limited (NSDL) to exercise their right to vote on the business as set forth in the Notice of the 41st AGM. All the members are
- the Ordinary and the Special Business as set out in the Notice of the 41st AGM will be transacted through voting by electronic the remote e-voting shall commence on Saturday, 24th September,
- 2022 at 9.00 a.m.; the remote e-voting shall end on Monday, 26th September, 2022 at
- 5.00 p.m.; the cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is Tuesday, 20th September, 2022;
- any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as on the cut-off date i.e. Tuesday, 20th September, 2022, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if a person is already registered with NSDL for e-voting, then existing user ID and password can be used for casting vote;
- Members who have not voted through Remote E-voting facility will be permitted to vote through e-voting during the AGM; The members who have already casted their vote through remote
- e-voting may attend the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote during the AGM; Members who are holding shares in physical form whose email address are not registered with the company can cast their vote

through remote e-voting or through the e-voting during the AGM in

the manner and by following the instructions as mentioned in the

- Notes section of the Notice dated 10th August, 2022 convening the In case of any queries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for Downloads at https://www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 22 2990 or contact Ms. Pallavi Mhatre, Manager, National Securities Depository Limited, Trade World, 'A' Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai-400 013
- at the designated email ID : $\underline{\text{evoting@nsdl.co.in}} \text{ who will also address the grievances connected with the voting by electronic}$ means. Members may also write to the Company Secretary at teamsecretarial@arshiyalimited.com or at the Registered Office Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is also hereby given that the Register of Members of the Company and Share Transfer Books will remain

closed from Wednesday, 21st September, 2022 to Tuesday, 27th

Sentember. 2022: (Both days inclusive) for the purpose of Annual General Meetingfor financial year 2021-22. Members are advised to register/update their e-mail address with their DPs, in case of the shares held in electronic form and with the company and/or its RTA in case shares held in physical form for receiving all communications, including Annual Report, Notices etc. by email from the company in future

By order of the Board of Directors For Arshiya Limited Ajay S. Mittal

Managing Director

Date: 6th September, 2022 Place : Mumbai